



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

क्र. ७] गुरुवार, दिनांक २० मार्च २०२५ : फाल्गुन २९, शके १९४६ [किंमत ०.०० रु.]

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत

भाग एक-अ छत्रपती संभाजीनगर विभाग

१

जिल्हाधिकारी, नांदेड यांजकडून
(नगरपरिषद प्रशासन)

क्रं.२०२२/नपाप्र/का-१/टे-१/प्र.क्र.०६, दिनांक:११.०३.२०२५

वाचा:-

१. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५३.
२. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ब-१.
३. या कार्यालयाचे पत्र क्र.२०२२/नपाप्र/का-१/टे-१/प्र.क्र.०६, दिनांक:२४.०२.२०२५
४. या कार्यालयाचे आदेश क्र.२०२२/नपाप्र/का-१/टे-१/प्र.क्र.०६, दिनांक:२४.०२.२०२५
५. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती अधिसूचना क्रं.एएमसी/५००७/प्र.क्र.२५/नवि-३२, दिनांक १० जून २००९
६. महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग यांचेकडील शासन राजपत्र दिनांक २४.०२.२०२२.
७. महाराष्ट्र शासन राजपत्र सन २०२५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रं.२-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०२४
८. मुख्याधिकारी नगरपंचायत अर्धापूर यांचे पत्र क्रं.अनपं/५०५/२०२५ दि.०७.०३.२०२५.

आदेश

ज्याअर्थी, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायतीमध्ये उक्त वाचा १ वरील अधिनियमाच्या कलमातील तरतूदीनुसार विद्यमान अध्यक्षाच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी वाचा २ मधील तरतूदीनुसार या कार्यालयाचे पत्र वाचा ३ अन्वये दिलेल्या कार्यक्रमानुसार, वाचा क्रं.४ नुसार पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली अर्धापूर नगरपंचायतीमध्ये दिनांक ०७.०३.२०२५ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये वाचा क्र.५ व ६ नुसार अर्धापूर नगरपंचायतीच्या अध्यक्षाच्या निवडीचा कार्यवृत्तांत मुख्याधिकारी नगरपंचायत अर्धापूर यांनी उक्त वाचा ८ अन्वये या कार्यालयास सादर केला आहे.

त्याअर्थी, मी, राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील तरतूदीनुसार व उक्त वाचा ५ नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार याद्वारे असे जाहिर करतो की, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी दि.०७.०३.२०२५ रोजी बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील दर्शविल्याप्रमाणे नगरपंचायतीचे सदस्य, अध्यक्ष म्हणून उक्त वाचा ७ नुसार नगरपंचायतीच्या उर्वरीत कालावधीकरीता बिनविरोध निवडून आले आहेत.

अध्यक्षपदी निवडून आलेल्या उमेदवाराचा तपशिल

अ.क्र.	नगरपंचायतीचे नांव	निवडून आलेल्या अध्यक्षाचे नांव	अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा प्रवर्ग
०१	अर्धापूर	वैशाली प्रविण देशमुख	सर्वसाधारण

ठिकाण:- नांदेड

दिनांक:- ११.०३.२०२५

स्वा/-

राहुल कर्डिले (भा.प्र.से)
जिल्हाधिकारी नांदेड.

छ.सं. भाग १-अ (असा)-७

१